

राज्यातील अल्पसंख्यांक समाजातील प्राथमिक शाळेत
शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत
गणवेशाचे वाटप करण्यास मंजूरी देण्याबाबत.
(सन २००८-०९).

महाराष्ट्र शासन

अल्पसंख्यांक विकास विभाग,
शासन निर्णय क्र.असंस - २००९/प्र.क्र.३६/कार्यासन-१
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक :- २४ फेब्रुवारी, २००९.

संदर्भ :- शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग क्रमांक पीआरई-२००३/
(१७/२००३)/प्राशि-४, दिनांक २० मे २००४

प्रस्तावना :-

राज्यातील अल्पसंख्यांक (मुस्लिम, बौध्द, शीख, ख्रिश्चन, जैन व पारशी) समाजातील शैक्षणिक मागसलेपणा दूर करण्यासाठी शासनामार्फत नवीन योजना प्रस्तावित करण्यात येत आहेत. या योजनांची अंमलबजावणी सन २००८-२००९ या आर्थिक वर्षापासून करण्यात येणार आहे. याकरिता राज्यातील शासनमान्य सर्व अनुदानित/विनाअनुदानित प्राथमिक शाळेतील (कायम विनाअनुदानित शाळा वगळून) अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ होण्यासाठी व गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी व विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यास उत्साह निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

राज्यातील शासनमान्य प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ली ते ४ थीच्या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी व गळतीचे प्रमाण कमी व्हावे आणि विद्यार्थ्यांमध्ये शाळेत उपस्थित राहण्यास उत्साह निर्माण व्हावा या उद्देशाने सर्व शासकीय/खाजगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळेतील (कायम विनाअनुदानित शाळा वगळून) इयत्ता १ ली ते ४ थी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पसंख्यांक (मुस्लिम, बौध्द, शीख, ख्रिश्चन, जैन व पारशी) समाजातील सर्व विद्यार्थ्यांना (मुलां/मुलींना) सन २००८-२००९ या वर्षासाठी गणवेशाची एक जोडी (२ शर्ट, २ हाफ पॅट / २ स्कर्ट, २ ब्लाऊज / २ सलवार २ कमीज, २ दुपट्टा) मोफत वाटप करण्यास शासनाची प्रशासकीय व वित्तीय मंजूरी देण्यात येत आहे. या गणवेशाकरिता प्रति विद्यार्थी रु.२००/- (रुपये दोनशे फक्त) देय राहिल. उपलब्ध माहितीनुसार एकूण ७,३४,७५२ इतके राज्यातील प्राथमिक शाळेतील अल्पसंख्यांक विद्यार्थी असून या योजनेकरिता रु.१४,६९,५०,४००/- इतक्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मंजूरी देण्यात येत आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता व खर्च करण्याकरिता शिक्षण संचालक, प्राथमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यांनी या गणवेश वाटपाबाबत शालेय शिक्षण विभागाच्या प्रचलित धोरणानुसार ग्रामीण भागातील फक्त शासनमान्य शासकीय व अनुदानित/विनाअनुदानित (कायम विनाअनुदानित शाळा वगळून) खाजगी प्राथमिक शाळांना गणवेश उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही करावी. तसेच शहरी व उपनगर विभागातील प्राथमिक शाळांना गणवेश वाटपाची कार्यवाही देखील शालेय शिक्षण विभागाच्या प्रचलित धोरणानुसार शिक्षण मंडळामार्फत करण्यात येईल.

२. योजनेनुसार प्राथमिक शाळेतील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना शासनाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या इतर योजनेनुसार गणवेश वाटप होत असल्यास अशा विद्यार्थ्यांस दुहेरी गणवेश वाटप होणार नाही याची जबाबदारी संचालक , प्राथमिक शिक्षण यांचेवर राहिल. या योजनेच्या अंमजबजावणीबाबत करावयाची कार्यवाही सोबत जोडलेल्या विवरणपत्र "अ" मध्ये नमुद केल्यानुसार संबंधितांनी करावी. तसेच गणवेश वाटपाबाबतचा संबंधित शाळेचा अहवाल सोबत जोडलेल्या विवरणपत्र "ब" नुसार संबंधितांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून प्राप्त करुन त्यांच्या वरिष्ठ कार्यालयामार्फत शासनास सादर करावा. या शासन निर्णयाच्या सोबत जोडलेल्या विवरणपत्र "क" नुसार जिल्हा निहाय विद्यार्थ्यांची यादी जोडलेली आहे. तथापि, संचालक, प्राथमिक शिक्षण यांनी जिल्हा निहाय प्रत्यक्षात असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येप्रमाणे सदरहू गणवेश वाटपाचे काम हाती घ्यावयाचा आहे.

३. या योजनेद्वारे वाटप होणाऱ्या गणवेश कापडाचे आकारमान कसे असावे याबाबतचा तक्ता विवरणपत्र "अ" मध्ये नमुद करण्यात आला आहे. त्याप्रमाणे इयत्ता १ ली ते ४ थी मधील विद्यार्थी/विद्यार्थिनींसाठी गणवेश तयार करण्याचे कापड राहिल.

४. या योजनेसाठी योजना संकेतांक व अनुदान वितरणाचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.

५. हा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या सहमतीने तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ७४/व्यय-४/२००९, दि. ५ फेब्रुवारी, २००९ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

६. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.mdd.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २००९०२२७११४४४०००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सही/-

(एस. एस. काद्री)

उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई,

मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,

सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,

सर्व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,

मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य,

सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालय, मुंबई,

*प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई ,

प्रधान सचिव, संसदीय कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई, त्यांना विनंती आहे की, मा.विधानसभा /

विधानपरिषद सदस्यांना कृपया या शासन निर्णयाची प्रत वितरीत करावी,

शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे,

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्चमाध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे,

सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक

सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद,

*रजिस्ट्रार, मा.उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, मुंबई,
*रजिस्ट्रार, मा.उच्च न्यायालय मुंबई, नागपूर खंडपीठ, नागपूर,
*रजिस्ट्रार, मा.उच्च न्यायालय मुंबई, औरंगाबाद खंडपीठ, औरंगाबाद,
सर्व विभागीय आयुक्त,
सर्व जिल्हाधिकारी,
संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई,
संचालक, माहिती तंत्रज्ञान संचालनालय, प्रशासकीय इमारत, मंत्रालयासमोर, मुंबई
संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र राज्य, बांद्रा (पूर्व), मुंबई,
आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक,
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
धर्मादाय आयुक्त, मुंबई, / सर्व सहायक धर्मादाय आयुक्त,
सचिव, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग, मुंबई,
संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे-३०,
अध्यक्ष/सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-५,
राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद, जवाहर बालभवन, मुंबई,
सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक,
महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई
महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरीक्षा) मुंबई
महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता) नागपूर,
महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखापरीक्षा) नागपूर,
संचालक, लेखा व कोषागरे, महाराष्ट्र राज्य, मुंबई
अधिदोन व लेखा अधिकारी, मुंबई,
निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई,
सर्व जिल्हा कोषाधिकारी,
मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषदा सर्व
वित्त विभाग (व्यय -४) (अर्थसंकल्प) (वित्तीय सुधारणा-१), मंत्रालय, मुंबई
नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई,
निवड नस्ती.
* पत्राद्वारे.

(शासन निर्णय अल्पसंख्यांक विकास विभाग क्रमांक असंस-२००९/प्र.क्र.३६/कार्या-१, दिनांक २४ फेब्रुवारी, २००९)

विवरण पत्र - अ

राज्यातील अल्पसंख्यांक समाजातील प्राथमिक शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यास मंजूरी देण्याबाबत (सन २००८-०९) या योजनेमध्ये शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालक (प्राथमिक) विभागीय उपसंचालक (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, विभागीय शिक्षण मंडळ व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक इत्यादी यांचेमार्फत करावयाची कार्यवाही.

- १) शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग क्रमांक ईआरई-२००३/(१७ /२००३) /प्राशि-४, दि.२० मे, २००४ मध्ये नमूद केलेल्या प्रचलित नियमानुसार या योजनेतील गणवेश वाटपाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी.
- २) राज्यातील सर्व शासकीय अनुदानित/विनाअनुदानित (कायम विनाअनुदानीत शाळा वगळून) अल्पसंख्यांक समाजातील इयत्ता १ ली ते ४ थी च्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना वाटप करावयाचे गणवेश हे त्या त्या शाळेतील निश्चित केलेल्या रंगाच्या कापडानुसार उपलब्ध करून देण्यात यावा.
- ३) प्रती विद्यार्थी रु.२००/- या प्रमाणे खर्च करण्यात यावा.
- ४) वाटप करण्यात येणाऱ्या गणवेशाचा अहवाल प्रत्येक मुख्याध्यापकांनी त्यांच्या विभागातील विभागीय शिक्षण उपसंचालक (प्राथमिक)/शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांचेमार्फत शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे आठ दिवसात उपलब्ध करून देण्यात यावा.
- ५) वाटप करण्यात येणाऱ्या गणवेशावर वाटप वर्षाचे लेबल असावे.
- ६) वाटप करावयाचे गणवेश त्या त्या शाळेतील ठराविक रंगाच्या कापडानुसार देण्यात यावीत.

गणवेश तयार करण्यासाठी लागणाऱ्या कापडाचे आकारमानाबाबतचा तक्ता.

(मुलांसाठी)

इयत्ता	वयोगट वर्ष	हाफ पॅट साठी लागणारे कापड (मीटर)	प्रति विद्यार्थी हाफ पॅट नग	शर्ट साठी लागणारे कापड (मीटर)	प्रति विद्यार्थी शर्ट नग
१ ली	५ ते ६	०.४४	२	०.७२	२
२ री	६ ते ७	०.४९	२	०.७८	२
३ री	७ ते ८	०.५५	२	०.९	२
४ थी	८ ते ९	०.६०	२	१.०५	२

(कृ.मा.प)

(मुलींसाठी) (स्कर्ट / ब्लाऊज)

इयत्ता	वयोगट वर्ष	स्कर्ट साठी लागणारे कापड (मीटर)	ब्लाऊजसाठी लागणारे कापड (मीटर)
१ ली	५ ते ६	०.६६	०.६४
२ री	६ ते ७	०.६८	०.६७
३ री	७ ते ८	०.७४	०.७०
४ थी	८ ते ९	०.७७	०.७४

(मुलींसाठी) (सलवार / कमीज / दुपट्टा)

इयत्ता	वयोगट वर्ष	सलवार साठी लागणारे कापड (मीटर)	ब्लाऊजसाठी लागणारे कापड (मीटर)	दुपट्टासाठी लागणारे कापड (मीटर)
१ ली	५ ते ६	१.००	१.२५	१.००
२ री	६ ते ७	१.१०	१.३५	१.००
३ री	७ ते ८	१.२०	१.४५	१.००
४ थी	८ ते ९	१.३०	१.५५	१.००

----- XXXXX -----

विवरणपत्र - ब

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी वरील अनुक्रमांक ३ नुसार प्राप्त झालेला अहवाल शासनाला पुढील विहित नमुन्यानुसार आठ दिवसात सादर करावा.

अ. क्र.	शाळेचे नाव व पत्ता	इयत्ता	एकूण विद्यार्थी	शाळेतील अल्पसंख्यांक समाजातील वर्गवारीनिहाय विद्यार्थ्यांची संख्या	अल्पसंख्यांक समाजातील प्रत्यक्षात वाटप करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या	शेरा
१						
२						
३						
४						

वरीलप्रमाणे विहित टप्प्यात शिक्षण उपसंचालकांनी / शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद जिल्हानिहाय प्रत्येक शाळेतील माहिती घेऊन ती एकत्रित करुन शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सादर करावी व त्यांनी राज्याची सदर माहिती एकत्रित करुन अल्पसंख्यांक विकास विभागाला विहित मुदतीत सादर करावी.

-----XXXXX-----

विवरणपत्र - क

वर्ग १ ते ४

जिल्हा	वर्ग -१			वर्ग -२			वर्ग -३			वर्ग -४			एकूण (१ ते ४)			रु २००/- प्रति विद्यार्थी एकूण
	मुली	मुले	एकूण	मुली	मुले	एकूण	मुली	मुले	एकूण	मुली	मुले	एकूण	मुली	मुले	एकूण	
नंदुरबार	६९१	६९७	१३८८	६६७	७६६	१३३३	७०६	६९०	१३९६	५८४	६४४	१२२८	२६४८	२७९७	५४४५	१८९०००
धुळे	१६८२	१७५६	३४३८	१५०८	१७०७	३२१५	१४३४	१६२३	३०५७	१४३५	१५१२	२९४७	६०५१	६५९८	१२६५७	२५३१४००
जळगांव	२८०५	३१८३	५९८८	२५५१	२९०९	५४६०	२५२०	२९३४	५४५४	२३९४	२७५१	५१४५	१०२७०	११७७७	२२०४७	४४०९४००
बुलाढाणा	३४७६	४०५७	७५३३	३३८७	३५४७	६९३४	३३३८	३४९८	६८३६	३३०४	३४११	७११४	११३०८	११४०६	२२७११४	५५४२८००
अकाला	२८६०	२९४०	५८००	२६३७	२८७३	५५१०	२५८३	२७६३	५३४६	२६००	२६४४	५१४४	१०४६८	१११७६	२१६४४	४३८८००
वाशिम	९६६	१०३८	२००४	९२३	८९४	१८१७	९८६	९०६	१८१२	८७४	१०६५	१७५१	३७४१	३७२८	७४७७	१४९५४००
अमरावती	३१०४	३४४५	६५४९	२९१३	३०५९	५९७२	२९३९	३२२०	६१५९	२७६०	२९६१	५७११	११७१६	१२६८५	२४४०१	४८८०२००
वर्धा	३१५	३३२	६४७	२९३	३३९	६३२	२८५	३२८	६१३	२७८	३१०	५८५	१११०	१३०९	२४८०	४९६०००
नागपूर	२४७७	२७१३	५१९०	२४०५	२५२१	४९२६	२३११	२४५०	४७७४	२२५४	२३२४	४५७८	१०५४९	११०१०	१९९४९	३८८०००
भंडारा	१३०	१११	२४१	९१	१०३	१९४	१०५	१२२	२२७	९७	१२१	२२५	४३३	४६४	७८७	१७७४००
गोंदिया	१४०	११८	२५८	१३८	१३२	२७०	१४२	१२२	२६४	१३०	१३३	२६४	१५०	११५	२६५	२१२२००
गडचिरोली	१५२	१३१	२८३	१६६	१३२	२९८	१३२	१६२	२९४	१३७	१७२	२७२	५८५	५३०	१११७	२२९४०००
चंद्रपूर	६१४	७१०	१३२४	५९८	७०२	१३००	५९४	७१५	१३०९	५९९	७७१	१३७०	२४०५	२७०५	५१०५	१०२२०००
यवतमाळ	१४८८	१६५९	३१५७	१२७२	१३५७	२६२९	१३५२	१४७४	२८२६	१२१६	१२९६	२५०६	५३३८	५७८०	१११११	२२४३६००
नांदेड	६०५२	५७३०	११७८२	५०९३	५१७८	१०२७१	४६३४	४१४०	४९४०	२७७४	२७६२	५३९२	२०००	१९०१०	३९९००	७२८०००
हिंगोली	१४२४	१६९१	३०४३	११५०	१४१८	२५६३	१२०८	१३५५	२५६३	१०७१	१०७१	२१४४	४८५२	५९४५	१०३१३	२०३३०००
परभणी	२८५१	३२७८	६१२७	२४८८	२६६३	५१५१	२३२६	२३७२	४६६३	२०२२	२१७१	४६०१	१६५०	१०१०	२६०१	४०४४०००
जालना	२९६४	३१११	६०७५	२६६३	२५६१	५२२४	२३२३	२३४६	४६६३	२०६६	२०६६	४१४४	१०१०	१०१०	२०१०	४०४४०००
औरंगाबाद	६०८७	७०४४	१३१३१	५०७४	५७९२	१०८६६	४७०७	५३४२	१००४४	४१४२	४३७४	१०१२४	१६६६६	१६६६६	३३३३३	६६६६६००
नाशिक	५८२२	५९५७	११७७९	५८२९	५९१५	११७४४	५४४८	५४९४	१०९१२	५१५०	५१५०	१०३०१	२२२११	२२५१७	४४४४४	१२८८२००
ठाणे	८८३५	१०२९५	१९१३०	७२९५	८७४७	१६०४२	६९५४	८१८१	१५१३९	६३१६	७५५०	१२८७३	२९४०४	३४७७३	६४४१७७	१२८८२५४००
मुंबई	१३९२६	१६६३४	३०५६०	१२३३३	१४५५०	२६८८३	१२१११	१३९७७	२६०८८	११३३३	१३३११	२४५५२	४१०८०	५१०८०	१०८०८०	२१६१६६००
मुंबई II	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
गयगाड	१४८५	१६००	३०८५	१४३७	१५६०	२९९७	१४३१	१४५१	२८८१	१२५१	१३७८	२६३७	५३३३	५९९२	११३०१	२३२०८००
पुणे	४७१८	४७७३	९४९१	४११४	४२६४	८३७८	३९८४	४०४४	८००८	३७१७	३९३६	७०४५	१६५३३	१६७७३	३३३३३	६६६६२००
अहमदनगर	२८५६	२९२१	५७७७	२५८४	२९०४	५४८२	२६२७	२६७४	५३०१	२३३३	२५२७	५०४६	१०१०६	११०२६	२१४३२	४४०४४००
बीड	४०१७	४२०५	८२२२	३४३३	३३४७	६७८०	३१९४	३०४२	६२३६	२७७६	२७७६	५४७५	१३५२०	१३५०२	२७०२२	५४०४४००
लातूर	४४४९	४६७५	९१२४	३८७६	३९८१	७८५७	३४९३	३८०६	७२९९	३४५४	३५५५	७०५५	१५२६३	१५१७२	३१२३५	६४०४०००
उस्मानाबाद	१८१८	१९१२	३७३०	१६०५	१७१५	३३२०	१४५१	१५४१	३०८९	१४४७	१४७०	२९५५	६६३८	६६३८	१३०१५	२६११०००
सोलापूर	४६८१	५००४	९६८५	४४५३	४६२४	९०७७	४१७२	४४०५	९०७७	४०१८	४१८२	८२३५	१७३६५	१७३६५	३५३५६	७०७१२००
सातारा	१०२७	१०२७	२०५४	९९४	१०७८	२०७२	९०३	९७०	१७१३	१५८	१६५	३६३५	३६३५	४०७०	७८७१	१५७७८००
रत्नागिरी	१२१७	१२४५	२५४२	१२४१	१३००	२५४१	१२५०	१३७४	२६२४	१२३६	१२६३	२४४४	५०२३	५०२३	१०२०५	२००४४०००
सिंधुदुर्ग	१५०	१४५	२९५	१२४	१३४	२५८	१२४	१३३	२६२	१३३	१६०	२९३	१३३	१६०	३०१	२२१८००
कोल्हापूर	१८२१	१९६१	३७८२	१७३६	१८९८	३६३४	१७२४	१८७६	३६००	१६५४	१७१८	३४२५	६९३५	७५९३	१४५२८	२९०५६००
सांगली	१९८७	२१७५	४१६२	१९८५	१९३७	३९२२	१९४६	१९३४	३८८०	१९५६	१९८३	३७८७	७८७१	७८७१	१५७५३	३१५०६००
एकूण	९९९८५	१०८९१	२०७३७६	८९०५७	९६६०७	१८५६६४	८५४२८	९९४७२	१७६९००	७९६६०	८५१५२	१६४८१२	३५३३३०	३८११२२	७३४७५२	१४६९५०४००

|